

- ◆ पेरणी वेळेवर करावी टप्पाटप्पाने टाळावी
- ◆ पिकाची फेरपालट करावी.
- ◆ मक्यावर तूर / मुग / उडीद यांचे अंतर पीक घ्यावे.
- ◆ अंतरमशागत करून पिक तणमुक्त ठेवावे.
- ◆ रासायनिक खताचा अतीरेकी वापर टाळावा.

#### यांत्रिक पद्धती:

- मोठ्या आळ्या हाताने वेचून रॉकेट मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
- सर्वेक्षना करिता ५ कामगंध सापळे प्रती हेक्टरी लावावेत.



#### जैविक पद्धती:

- ५ टक्के निवोळी अर्काची फवारणी करावी.
- या किडीचे नैसर्गिक शत्रु जसे परोपजिवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलेनोमस, चिलोनस या परभक्षी कीटकांचे संवर्धन करावे.)
- बीटी (वैसिलस थुरिनजियेन्सीस), नोमुरिया रिलाय या जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.
- रोपावस्था ते सुरुवातीची पॉयाची अवस्था या कालावधीत ५% प्रादुर्भाव कणसे आढळून आल्यास उपयुक्त वुरशी व जीवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
- मेटान्हायजीअम अर्नीसोपिली ५० ग्रॅम किवा नोमुरिया ५० ग्रॅम किवा वैसिलस थुरेन्जीनेसिस प्रजाती २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.



#### रासायनिक पद्धती:

कालावधी	प्रादुर्भावाची पातळी	किटकनाशके	मात्रा प्रती १० लिटर पाणी
रोपावस्था ते सुरुवातीची पॉयाची अवस्था	५ ते १० % प्रादुर्भावग्रस्त झाडे	निवोळी अर्क किंवा अझाडीराक्टीन १५०० पीपीएम	५ % ५० मिली
मध्यम ते शेवटची पॉयाची अवस्था	१० ते २० % प्रादुर्भावग्रस्त झाडे	थायामिथॉवझाप १२.६ + लेमडा साहळोग्रिन १.५ टक्के झेडसी क्लोरोन्ट्रिनित्रोल १८.५ % एसी	५ मिली ४ मिली
		सायानोटोरम	९ मिली

#### विशेष सूचना:

- ◆ रासायनिक किटकनाशकाची फवारणी चारा पिकावर करू नये.
- ◆ रासायनिक किटकनाशकाची फवारणी किडींचा प्रादुर्भाव दिसल्यासच करावी.
- ◆ एकाच रासायनिक किटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करू नये.
- ◆ फवारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावे.
- ◆ एकातिक किड व्यवस्थापन करावे

♦ मार्गदर्शक ♦  
डॉ. ए.ए. ढवण  
कुलगुरु  
वनामकृति, परभणी

♦ प्रकाशक ♦  
डॉ. डी. बी. देवसरकर  
संचालक विस्तार शिक्षण  
वनामकृति, परभणी



डॉ. भैयासाहेब गायकवाड

डॉ. हनुमान गरुड

प्रा. किशोर जगताप

डॉ. तुकेश सुरपाम

कृषि विज्ञान केंद्र  
खामगांव, ता. गेवराई जि.बीड




- ◆ अलीकडे मका पिकावर अमेरिकन लखरी अलीचा प्रादुर्भाव खुप मोठ्या प्रमाणावर आडळून येत आहे.
- ◆ आशिया खंडामध्ये सर्वथ्रथम भारतामध्ये मे २०१८ मध्ये कानाटक राज्यात मका पिकावर लकडी अलीची नोंद झाली आहे.

वैज्ञानिक भाषेत अमेरिकन लखरी अलीला स्पोडोटेरा फून्नापांडी क्वाणतात. हि किड लेपोडोटेरा कुळीतील आहे.

#### अंडी :

अंडी पुऱ्याचात घाताली जातात. अंडी घुमटाच्या आकाराची, मळकर पांढरी ते करडाच्या रांगाची असतात.



**पतंग :** या पतंगाचे सामोचे पांख करडाचा व तापिकीरी रांगाचे असून पंखाच्या टोकाकडे व फक्यामारी पांढरी तिपके असतात. या पतंगाचे मागील पांख चमकावर पांढरी असतात. पतंग निशाचर असून संचाकाळी मिलनासाठी जास्त सक्रिय असतात.



**खाद्य क्वाणती :** हि बहुभागी कोड आहे. हो कोड ८० च्यावर तुपथान्ते, तेलवार्ण्य व भाजीपाला पिकावर उपचिनिका करते. ही कोड याशिवाय सोयावीन, कासूम, भुईमु, कांदा, टोमेंटो, कोविवार्ण्य भाजीपाला, मोपाळावर्ण्य भाजीपाला इत्यादी पिकावर उपचिनिका करते.


**जीवाचनक्रम :** मारी पतंग ही मकाच्या पांखात, कोविवाया पानावर वरच्या बाजूने किंवा खोडाजवळ समुहात किंवा पुंजक्कात अंडी घालते. एका पुंजक्कात १०० ते २०० अंडी असतात. एक मारी १०० ते ३०० अंडी घालते. अंडीकून २ ते ३ दिवसात अंडा वाहेर निघाता. तसेच अंडी पांढर्याकै केसाच्या थराने झाकून घेते. अंडीची वाढ १५ ते ३० दिवसात पूर्ण होते. व त्यानंतर शेवटच्या अवस्थीतील अंडी पिकावरुन जनिमावर पडते व जमिनीत २ ते ८ सेंमी खोलीवर कोपावस्थेत जाते. कोपावस्था ८ ते ३० दिवसाची असते. पतंग जवळ्यास १० दिवस जागतात. अशाकारे ३० ते ८० दिवसामध्ये एक जीवाक्रम पूर्ण होते.



अलीची : पुणे वाढलेली अली ३.१ ते ३.८ सें.मी. लाव असते.

अलीची रंग पिकट हिका ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिकट पिवळ्या रंगाच्या तीन रेणा असतात. डोक्यावर उलट्या द्यावरीनी Y अक्षरासरव्ये चिन्ह असते. तर कढेने लालसर तपाकिरी पड्या असतो. शेपटीकडील शेवट्याना भागावर चार काळे दिपके समान अंतरावर चौरसारबंद दिसतात. शेवटच्या अलीच्या अंगावर गडव तिपके स्पष्ट दिसून येतात. तसेच शरीरावर काळे तिपके समान अंतरावर चौरसारबंद दिसतात. अलीची रंग तिपके असतात.


**कोष :** कोष लालसर तपकिरे रंगाचे असतात.



**एकातिमिक व्यवस्थापन :**

**मशागारीय पद्धती**

- ◆ हांगम सपल्यावर पिकाचे अवशेष वेचून त्याचे विलेवाट लावावी.
- ◆ जमिनीची खोल नांगरट करावी.



**नुक्सानानीचा प्रकार :** पहिल्या अवस्थेतील अली हि पानाच्या पृथग्यावर खोडवळून खाले त्यापुढे पानावर पांढर्या डाग दिसतो. त्यास विंडे असे म्हणातात. प्रथम अवस्थेतील अली हि पानाच्या खाली चिकट घायाच्या महायाने लोववकळते व वा न्याने उडून नर्जीकच्या झाडावर पोहळते. अली हि कोवळी पाने पांगायत शिरन खाले त्यापुढे पाने कृतल्यासारखी दिसतात. पानाना छिंदे व पांगायत अलीची विष्टा ही चिन्ह या अलीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. अलीची विष्टा लाकडाच्या पुष्यासारखी असून पिकाच्या गाढीच्या नंतरच्या कालावधीत अली कनासामेवतीची कोवळ्या पानावर आपली उपचिनिका करते तसेच दाणे भरण्याच्या वेळी कोवळी दाने खाली. अली अधरशीपणे पाने खाऊन पानाच्या मध्य शोरी शिल्लक टव्यातात. निस्सवत असलेल्या कंगणातसुळा या अलंकार्या प्रादुर्भाव होतो. या किंवित्या प्रादुर्भावापुढे ३० ते ६० टक्क्यापांकत उत्तरावनात घट होते.